RONI HOUSEHOLDS LIMITED

(Formerly Known as Roni Households Private Limited)

Telephone No.: +91 77965 42369 Email: info@ronihouseholds.com Website: www.ronihouseholds.com CIN: U25207MH2017PLC300575 GSTIN: 27AAICR5657B1ZA



Date: March 07, 2024

To, BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Respected Sir/Ma'am,

Sub: Copies of the Newspaper Publications-Notice of Extra Ordinary General Meeting and E-voting Information.

Ref: Roni Households Limited (Security Code/Security Id: 542145 / RONI)

Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper clippings containing the "Notice of the Extra Ordinary General Meeting of the Company to be held on Thursday, March 28, 2024 at 11.30 A.M. through video-conferencing and e-voting Information" in Business standard (English), and Punya Pratap (Marathi) on Thursday, March 07, 2024. Please take the same on your record.

You are requested to take note of the same.

Thanking You,

Yours Faithfully

For, Roni Households Limited

Harish Manohar Sirwani Managing Director DIN: 07844075

Place: Jalgaon

Encl: a/a

Analysts sound alarm on valuations after sharp rally over the past year

New Delhi, 6 March

tocks in the pharmaceutical (pharma) sector have had a dream run so far in 2023-24 (FY24), with the National Stock Exchange NSE Nifty Pharma index surging 58.2 per cent in this period. as against a dip of 11 per cent in 2022-23 (FY23), reveals Ace Equity data. The index has also outperformed the Nifty 50, which has risen 28.7 per cent in the current financial year. Among stocks, Orchid Pharma has given a handsome return of 210 per cent, followed by Lupin's 157 per cent jump so far in 2023-24 (FY24).

Others like Suven Life Sciences, Venus Remedies, and Aurobindo Pharma have surged 127 per cent, 111 per cent, and 110 per cent, respectively. Jubilant Pharma, Pharma, and Alembic Glenmark Pharmaceuticals have moved up 103 per cent, 102 per cent, and 98 per cent. respectively.

The pharma industry is expected to clock a growth rate of 9-11 per cent in FY24, according to credit rating agency ICRA. The operating profit margin is also set to improve for ICRA's sample set at 22-23 per cent in FY24 compared to 20.7 per cent in FY23.

Analysts attribute this growth to new product launches in complex generics and specialty drugs, drug shortages in key export markets like the US and the European Union, and softening of raw material prices.

"US accounts for 50 per cent of India's drug exports; high-margin specialty drug launches such as Revlimid and Spiriva have led the gains in earnings for multiple pharma companies, boosting investor

DREAM RUN SO FAR Nifty Pharma
Nifty50 **162.09** ______160

| PHAKMA STUCI | CV2 A3 INDICES ON M2E | | | Mar 6, 23 | Mar 6, 24 | |
|--------------------------|-----------------------|---------------|-----------------------------|-----------|-----------|--|
| (As on March 6) | Closing price (₹) | ■ Y | Change (%) TD ■ One-year | | | |
| Lupin | 1,665.4 | 25.9 151.4 | | | | |
| Aurobindo Pharma | 1,060.2 | -2.2 127.1 | | | | |
| Glenmark Pharmaceuticals | 926.4 | 8.5 120.0 | | | | |
| Zydus Lifesciences | 961.9 | 39.6 102.0 | | | | |
| Natco Pharma | 1,020.2 | 25.7 79.5 | | | | |
| Nifty Pharma | 19,140.0 | 13.7 62.1 | | | | |
| Nifty 50 | 22,474.1 | 3.4 26.9 | | | | |

stock-specific

Sun

approach and using any

weakness in largecaps to

accumulate. "Some of the

Pharmaceutical Industries

have reasonably strong growth

visibility in the coming years,

so one should continue to hold

and use any weakness in the

counter as a buying opportu-

That said, analysts also flag val-

uation concerns in pharma

counters after the sharp rally

currently trading at a one-year

trailing price-to-earnings mul-

tiple of 36.3 times, above the

The Nifty Pharma Index is

like

keeping a

largecaps

nity," says Desai.

Valuation vital signs

seen in the past year.

Sources: Bloomberg, NSE five-year average of 33.5 times,

according to data. Patra of PhillipCapital says current valuations have already factored in growth expectations for most stocks in this sector until 2025-26, and there remains limited visibility of incremental earnings beyond this period.

"The valuations are overstretched, similar to the levels seen in the pandemic years. and there is uncertainty over the ease in pricing pressures as to how long they will keep benefiting pharma companies. Further, the gains from specialty drugs could remain for a limited time and might dent the overall output going forward," Patra said.

GOLD LOANS

Cross-check with multiple lenders for accurate valuation

For fairer assessment, select a lender that uses an external assayer

Rates as on March 6, 2024

YOUR

MONEY

KARTHIK JEROME

Two developments in the recent past have put gold loans in the spotlight. Kotak Mahindra Bank forayed into this rapidly growing segment (17.4 per cent growth year-on-year, according to the Reserve Bank of India's [RBI's] data of January 26). Meanwhile, the regulator debarred IIFL Finance from disbursing fresh gold loans due to "material supervisory concerns".

Flexible repayment options

The primary appeal of these loans lies in their low interest rates as they are secured loans. Borrowers also do not need a good credit history. "Lenders are happy to lend even in the absence of a credit history due to the valuable nature of the collateral," says Adhil Shetty, chief executive officer, BankBazaar.

These loans also come with flexible repayment options. In conventional loans, borrowers pay a monthly **EMI** comprising principal and interest.

One type of gold loan allows the interest to be deducted upfront from the loan amount. "If you borrow, say, ₹1 lakh for a year, and the interest amount is ₹10,000, you are lent ₹90,000. You only repay the principal through EMIs," says Shettv.

Some gold loans permit bullet payments: the borrower settles the principal and interest in a lump sum at the end of the tenure. In this example, they would pay ₹1,10,000.

Sometimes, gold loans combine both these features: upfront deduction of interest with a bullet payment at the end of tenure for the principal.

Nowadays, gold loans also come with an overdraft facility. These are more flexible than a regular overdraft facility.

The loan amount is based on the

Need to top up collateral

valuation of gold jewellery and the loan-**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate bearing no 321 for 2500 Equity

Shares having distinctive Nos. 60868116 to 60870615 of Bombay Burmah

Trading Corporation Ltd. standing in the name of Mrs. Bhanumat

Madhusudan Patel has been lost or misplaced and undersigned has applied

to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any

Person who has a claim in respect of the said shares should lodge such claim

House, 9, Wallace St. Azad Maidan, Fort, Mumbai, Maharashtra – 400001

within one month from this date else the Company will proceed to issue

POA of Mrs. Bhanumati Madhusudan Pate

vith the Company at its registered office situated at Commercial Union

GOLD LOANS: SECURED, HENCE LESS EXPENSIVE

Up to 0.50% (Maximum **₹10,000**) Indian Bank **0.50%** (₹500 to 5,000) Canara Bank **Muthoot Finance** Up to 1% of loan amount At time of loan settlement: Manappuram ₹10; additional processing fees on re-pledge: 0.007%

Source: Paisabazaar.com

to-value (LTV) ratio offered to a customer, subject to the regulatory cap of 75 per cent. "If a sharp fall in gold's price leads to the LTV ratio exceeding the 75 per cent cap, the lender can ask the borrower to either pledge more gold or deposit cash," says Saahil Arora, chief business officer (lending),

of net pledge value

Paisabazaar. He adds that if the borrower fails to do so, the lender can sell the pledged gold.

Another drawback is that if the need to access this gold arises, it is not available unless the loan is prepaid and closed.

Who should go for them

Arora says customers who possess gold jewellery but are

either being denied a personal loan or are being asked for a high interest rate due to their poor credit profile may consider a gold loan.

Those in need of quick disbursal may also go for these loans."

Most lenders evaluate applicants primarily based on the quality of their gold jewellery, without emphasising other aspects of their credit profiles. Hence these loans get processed quickly," says Arora.

According to Shetty, the repayment flexibility offered by gold loans suits those who anticipate cash flows at specific times.

Ashit M Pate

Compare costs

While various repayment options exist, not all lenders offer them. "Even if a particular repayment option is available, it may not be offered to you. Check the specific option being offered and

repayment option to another. "Shop for the best rate as it can vary significantly," says Shetty. Look at the key facts statement (KFS) to understand all associated costs.

The value of the loan is always lower than that of the pledged gold, so there is

spotlight on valuation. If the valuation is incorrect, the borrower could end up with a smaller loan. "Visit at least a couple of lenders to establish the value of your asset," says Vishal Dhawan, chief financial planner, Plan Ahead Wealth Advisors.

external assayer is advisable. "Though

PUBLIC NOTICE

Declare that the above mentioned plot no C4/30, sector 7. developed & have been constructed by Engineers Syndicate in 2004 Due to non payment towards the Consumer Court at Panyel in 2008, Mutual understanding drawn between the parties i.e. Engineer Syndicate & Mr. Selvaraj. The work was completed but since then Mr. Selvaraj is absconding. The entire cost is Rs.75 to 80 Lakhs approx

Here's a declaration asking Mr. Selvaraj to connect with M/S. Engineers Syndicate: Mr. Prabhakar. Phone details 9833990998 The row house is now in condition calling for major renovation. Mr. Selvaraj Get in touch or any one

connected to him contact us. Sd/-

(1) M/S GANGAKHED SUGAR AND ENERGY LIMITED

CHAIRMAN/DIRECTOR, INDIVIDUAL GUARANTOR,

DIRECTOR, M/S GANGAKHED SUGAR AND ENERGY LIMITED.

R/O GANGAKHED, DISTRICT PARBHANI, PARBHANI MAHARASHTRA

COMPANY SECRETARY, FOR GANGAKHED SUGAR AND ENERGY LIMITED.

CHIEF ACCOUNTANT OF THE GANGAKHED SUGAR AND ENERGY LIMITED,

R/O GANGAKHED. DISTRICT PARBHANI, PARBHANI, MAHARASHTRA

PARBHANI PARBHANI MAHARASHTRA

(2) SHRI. RATNAKAR S/O MANIKRAO GUTTE

prayed for should not be granted;

4) AIINKYA RRANNODE

5) MR D R GAIKWAD

DEBTS RECOVERY TRIBUNAL, AURANGABAD TO TO TRIBUNAL, AURANGABAD TO TO TRIBUNAL, AURANGABAD TO TRIBUNAL, AURANGAB TO TRIBUNAL, AURANGAB TO TRIBUNAL, AURANGAB TO TRIBUNAL, AURAN

Case No.: 0A/313/2020

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule

(2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

UCO BANK

M/S GANGAKHED SUGAR AND ENERGY LIMITED

Registered Office : at 6th Floor, C Wing, MET, Educational Complex, GEN, A K Vaidya Marg, Bandra Recalmation Bandra West, Mumbai MAHARASHTRA -400050

Also At : FACTORY AT VIJAY NAGAR, KORDI ROAD, MAKHANI, GANGAKHED, DISTRICT

R/o. PLOT NO 01, CIVIL LINES, NEAR MLA HOSTEL, NAGPUR, MAHARASHTRA-440001

WHEREAS, 0A/313/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said

Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets

specified by the applicant under serial number 3A of the original application

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such othe

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured

3A of the original application without the prior approval of the Tribuna

assets and properties disclosed under serial number 3A of the original

application, pending hearing and disposal of the application for attachment of

course of his business any of the assets over which security interest is created

and/or other assets and properties specified or disclosed under serial number

assets or other assets and properties in the ordinary course of business and

deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial

You are also directed to file the written statement with is copy thereof furnished

to the applicant and to appear before **Registrar on 11/03/2024 at 10:30 A.M**. failing which the application shall he heard and decided in your absence.

of **Rs. 10.39.41.160.00/**- (application along with copies of documents etc. appexed).

PUBLIC NOTICE

interest," said Surya Patra,

vice-president for health care

The drug shortage situation in

the US will likely continue in

the coming financial year too

due to approval slowdowns

and supply-chain disruptions,

analysts said, which will keep

This will also translate into

the growth of Indian pharma

higher earnings and the expan-

sion of gross margins, keeping

the momentum in stocks going

research analyst at Prabhudas

Lilladher, meanwhile, suggests

at the bourses, they added.

Param Desai.

players healthy ahead.

chemical

senior

specialty

Growth to continue

research at PhillipCapital.

Notice is hereby given to public at the large that my client Mr. Mukesh Bitra, is one of the Legal heirs of Deceased Mr. Bhagwanti Madhavdas Bitra havin

Details of are as follows: Shop No. 285, Janjikar Street, Opposite Jumma Masjid, Near Mangaldas Market Mumbai - 400002

My client is having 20% of Undivide share right, title, interest and ownership i the property mentioned above Anybody who buys or in any manner deals with or disposes off or creates any third party rights or encumbrances of an

nature in the above Shop shall do so a their own costs risk and responsibility. Any person claiming any right, tittle, interest o above property shall intimate the same with all documentary evidence to the undersigned advocate Shadab Khar vithin **15 days** at the address given belov

Dated 07th day of March, 2024

Shadab Khan Advocate, Bombay High Court, Chamber No. 30, Citi Mall, Near Infinity Mall, Link Road, Andheri (West), Mumbai

(See Regulation-15 (1)(a)]/16(3)

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares o the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the ompany at its Registered Office within 21 days from this date else the Company wil proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further

| Folio | Name of First | Name of Second | Certificate | No. of | Distinctive | Distinctive |
|-------|---------------|--------------------------|-------------|--------|-------------|-------------|
| No. | Holder | Holder | No | Share | No. From | No. To |
| | | Atul Padmakant Javeri | 500388 | 1500 | 63976236 | 63977735 |
| | | Atul Padmakant Javeri | 659897 | 2250 | 777060277 | 777062526 |

Name of the Shareholder(s): Suman Padmakant Javeri Atul Padmakant Javeri Name and Registered Office Address of the Company: Compliance Departmen Cipla House, Peninsula Business Park Ganpatrao Kadam Ma Lower Parel, Mumbai-400013 Date: 07/03/2024

PUBLIC NOTICE

Registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Nos.

Folio No. Certificate

C0010392

company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Raymond Limited naving its Registered Office at Plot No.156, No.2, Village Zadgaon, 415612 Ratnagir

13469 to 13473

19383 to 19385

24779

41894

3102926 to 3102927

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge suc

claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 within 15

days of publication of this notice after which no claim will be entertained and the

केनरा बैंक Canara Bank

Date: 1 March, 2024

URAN MORA BRANCH: 1st Floor, Chisty Manzil, Fud. No. 6, Mora Talukuran. Uran, Raigad - 400704. Email: cb15211@canarabank.com Appendix IV POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For Immovable Property)

Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest (Act) 2002 and in exercise of power conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 30.12.2022 and calling upon the Borrower / Mortgagor /Guarantor, Mr. Bhupendra Motiram Gharat, Mr. Nilesh Korlekar to repay the amount mentione n the notice, being Rs. 22,03,379.13 (Rupees Twenty Two Lakh Three Thousand Three Hundred Seventy Nine & Paise Thirteen Only) within

60 days from the date of receipt the said notice. he Borrower / Mortgagor /Guarantor having failed to repay the amour notice is hereby given to the Borrower / Mortgagor /Guarántor and the public in general, that the undersigned has Taken **Physical Possessior** of the property described herein below in exercise of powers conferred or him / her under section 13 (4) of the said Act. read with Rule 8 & 9 of th

said Rule on this 05th of March of the Year 2024. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Uran Mora Branch for an amour of Rs. 22.03.379.13 (Rupees Twenty Two Lakh Three Thousand Three Hundred Seventy Nine & Paise Thirteen Only) and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Sub-Section (8) of Section

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Shop No. 897/1 897/2 Ground Floor Surekha Apartment (Jay Ganesi CHS), Mothe Nagaon at Uran, Survey No. 33B and 33C, Property is in he name of Mortgagor- Sri Bhupendra Motiram Gharat, admeasuring

Date: 05.03.2024

13) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Authorised Officer, Canara Bank Place : Mumbai

Bank of India

Place : Mumbai

Date: 07/03/2024

Shareholder/s

Chandur Tilokchand

2. Kum Sundri Tilokchand

3. Tilokchand Udhavdas

BOISAR BRANCH Rajas Apartment, Boisar-Palghar Road, Boisar Dist. Palghar - 401 501. Tel.: 02525-272758/8087655322

3373961 to 3373970 10048216 to 10048265

3533043 to 3533047 11744491 to 11744700

Number/s

756368 to 756400

934172 to 934187

999184 to 999184

5125503 to 5125562

Name of Legal Claiman

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India, Boisa Branch, Palghar Road, Boisar under the Securitization and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise o wers conferred under Section 13(12) read with rules 8 & 9 of the Security Interes (Enforcement) Rues, 2002, issued a demand notice dated 29-11-2023 calling upor the Borrowers, Mr. Rajkumar Navratan Singh to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,24,593.40 (Rupees eight lakh twenty four thousand five hundred ninety three & Paise forty) plus applicable interest from 28-10-2023 and all costs, charges and expenses incurred by the bank till repayment within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers/Mortgagors having failed to repay the entire amount, notice is hereby

given to the Borrowers/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rues on this 5th day of March of the year 2024. The Borrowers/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Boisar Branch, for an amount **Rs. 8,24,593.40 (Rupees** Eight Lakh Twenty Four Thousand Five Hundred Ninety Three & Paise Forty urther interest, costs & expenses thereon until full paymen The borrowers' attention is invited to the provisions of the sub section (8) Section 13

of the Act in respect of time available, to redeem the secured asser Amount paid, if any, after issuance of Demand Notice under SARFAESI Act, would be reckoned for ascertaining the dues payable at the time of realization /set

Description of immovable property All that part and parcel of the Property - Equitable Mortgage of Flat No. 410, Fourth Floor, Wing A in building known as "Apna Ghar Phase I" at Ghodbunder

Village, Mira Road East, Dist Thane Pin 401107, within the registration distric Thane Sub registrar Thane, admeasuring 12.52 sq. mtrs. (Carpet Area), owned by Mr. Raikumar Navratan Singh.

Mr. Virendra Kuma (Authorised Officer)

PUBLIC NOTICE

am concerned for my clients, MR. UTKARSH ASHOK VAZE, MRS. GEETANJALI UTKARSH VAZE (ACHRA PORBUNDERWALA were owners of land bearing Final Plot No.336 of TPS I, Cadastral Survey No.14, Village: Mahim Division, Mahim Bazar Road, Mahim

The said SMT. JANABAI ALI MOHAMMED KACHRA PORBUNDERWALA durin her life time leased out land in favour of HIRABAD MANSION CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED. The members of HIRABAD MANSION CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED constructed building on said land and

lotted the flats to its eligible members. HIRABAD MANSION CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED allotted FLAT NO. B-13 on 3rd Floor of society known as HIRABAD MANSION CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED lying and being situated at Village: Mahim Division

adastral Survey No.14, Final Plot No.336 of TPS No.III, Mahim Bazar Road, Mahim umbai-400016. Thereafter by a Resolution passed by 04/05/1970, HIRABAD MANSION CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED transferred said FLAT NO. B-13 and ares in the name of SHRI ARJUN LALCHAND MANSUKHANI.

ereafter by an Agreement for Sale dated 07/11/1975, SHRI ARJUN LALCHANE MANSUKHANI sold FLAT NO. B-13 and shares to SHRI LIGORI D'SOUZA for 8x.45,000- and said society transferred said flat and shares in the name of SHF LIGORI D'SOUZA and admitted him as a member of society. has been informed that No Allotment Letter executed between society and ar

It has been inflined that my alrothin tested rescaled between society and any members of society in respect of any of flats in society including said FLAT NO. B-13. Now my client, MR. UTKARSH ASHOK VAZE, MRS. GEETANJALI UTKARSH /AZE are desirous to purchase said FLAT NO. B-13 and shares from SHRI LIGORI D'SOUZA and is also proposing to avail Housing Loan against mortgage of said flat an shares from bank for which it becomes essential to invite the claim from public at larg respect of abovementioned flat.

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said FLAT NO. **B-13** or any part thereof, whether by way of inheritance, mortgage ossession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise ar ereby required to make the same known in writing to the undersigned at the addresiven below within a period of **10 days** from publication hereof, failing which it shall be resumed that no such claim is in existence and in the event without any furtheference or notice and in that even such claim, if any, shall be deemed as waive

Sd/- HITESH DINKARRAI PATE Block No.9, Building No.25, Shree Govind Nagar Societ Govind Nagar, Near MCF Club

RONI HOUSEHOLDS LIMITED

CIN: L25207MH2017PLC300575, Registered office: Plot No.
F - 55, Addl. MIDC Area Ajanta Road, Jalgaon- 425003,
Maharashtra.Contact No +91 (022) 62638200,
E-mail ID: ronihouseholds@gmail.com,,Website: www.ronihouseholds.com

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING

NOTICE is hereby given that Extra Ordinary General Meeting (EOGM) of the lembers of Roni Households Limited will be held on Thursday, March 28, 2024 a 11:30 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Business as set out in the notice of EOGM.

accordance with the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, th

eneral Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and General Circular No 09/2023 dated September 25, 2023 prescribing the procedures and manner of conducting the Extra Ordinary General Meeting through VC/ OAVM. In terms of the said circulars, the Extra Ordinary General Meeting (EOGM) of the members will be held through VC/OAVM. Hence, members can attend and participate in the EOGM through VC/OAVM only without the physical presence of the members at a commor venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act'), SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and MCA Circulars, the EOGM of the Company is being held through VC/ OAVM. The deemed venue for the EOGM shall be the Registered Office of th Company. The Notice of EOGM have been sent through electronic mode only to Depositories. Member may note that Notice have been uploaded on the website o he Company at www.ronihouseholds.com, website of BSE Limited a www.bseindia.com, and website of National Securities Depository Limited (NSDL)i.e. www.evoting.nsdl.com.

In light of the MCA Circulars, the shareholders whether holding equity shares in Demat form or physical form and who have not submitted their email addresses and in consequence to whom the notice of EOGM could not be serviced, may temporarily get their e-mail addresses registered by following the procedure given below: 1.For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Nam

of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Company at ronihouseholds@gmail.com and/or RTA emai at info@bigshareonline.com

2.For Demat shareholders -, Please update your email id & mobile no. with you espective Depository Participant (DP)

3. For Individual Demat shareholders – Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

Post successful registration of the e-mail address, the shareholder would get sof copies of notice of EOGM and the procedure for e-voting along with the user-id and the password to enable e-voting for EOGM. In case of any queries, shareholder may write to the Company atronihouseholds@gmail.com Shareholders are requested to register/ update their Email Ids with their Depository Participant(s) with whom the naintain their demat accounts if shares are held in dematerialized mode by

submitting the requisite documents. There being physical shareholders in the Company, the Register of members a share transfer books of the Company will be closed from Thursday, March 21, 2024 to Thursday, March 28, 2024 (both days inclusive) will be closed and same shall be re-opened from Friday, March 29, 2024 onwards. Members whose names are ecorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Thursday, March 21, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting system or he date of the EOGM. Any recipient of the Notice, who has no voting rights as on the

Cut-off date, shall treat this Notice as intimation only. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read w Rules made thereunder (as amended) and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 (as amended) and above mentioned MCA Circulars, th Company is providing facility of remote e-voting and e-voting on the date of the EOGM to its Members in respect of the business to be transacted at the EOGM. For this purpose, the Company has entered into an agreement with NSDL for facilitating

oting through electronic means. The remote e-voting will commence on 9:00 A.M. on Monday, March 25, 2024 and will end on 5:00 P.M. on, Wednesday March 27, 2024. During this period, the members of the Company holding shares as on Cut-off date i.e. Thursday, March 21 2024 may cast their vote electronically (Remote E-Voting). Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the membe shall not be allowed to change it subsequently; b) the facility of e-voting shall b made available at the EOGM; and c) the members who have cast their vote by

remote e-voting prior to the EOGM may also attend the EOGM but shall not be entitled to cast their vote again. Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Extra Ordinary General Meeting. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of EOGM and holding shares as on the cut-oft date i.e. Thursday, March 21, 2024, are requested to refer to the Notice of EOGM for

the process to be adopted for obtaining the USER ID and Password for casting th In case of any queries for e-voting, you may refer the Frequently Asked Question:

(FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 o send a request at evoting@nsdl.com Members may also contact Ms. Pooja Bagrecha, Company Secretary of the Company at the registered office of the Company or may write an e-mail to ronihouseh

Members can attend and participate in the Extra Ordinary General Meeting through

VC/OAVM facility. The instructions for joining the Extra Ordinary General Meeting through VC/OAVM are provided in the Notice of the Extra Ordinary General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For,- Roni Households Limited Sd/- Harish Manohar Sirwani Managing Director DIN: 07844078

Note: Strike out whichever is not applicable.

Sd./- Registrar ((SEAL)) **Debts Recovery Tribunal,**

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 20/01/2024.

institutions holding security interest over such assets.

Aurangabad.

Date: 15/03/2024

understandits cost," says Shetty. Interest rates may vary from one lender to another and from one

Choose lender carefully

always the risk of the lender decamping with your collateral. "Go with entities regulated by the RBI," says Shetty. Stick to a lender that is reputed to have a secure mechanism for storing the collateral. RBI's recent action has focused the

 $Going with a \, lender \, who \, uses \, an \,$

the disbursal may get delayed, you will get a better estimate of the purity and value of your gold when an external assayer is used," says Dhawan.

नखाते

पोलीस अधिकारी डॉ. कृणाल

सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक

सचिन शिरसाठ , जिल्हा परिषद

सदस्य प्राताप्राव पाटील, सा.बा.

चे कार्यकारी अभियंता गिरीश

सूर्यवंशी, राजू परदेशी, प्रांजळ

पाटील, उप अभियंता एस.डी.

पाटील, योगेश अहिरे, पाळधी

बु. चे सरपंच विजय सिंग

पाटील, उपसरपंच राहल ठाकरे,

पाळधी खु. चे सरपंच लक्ष्मीबाई

कोळी, उपसरपंच भारती पाटील,

सरीताताई कोल्हे माळी,

आशुतोष पाटील, ग्राम विकास

अधिकारी पाठक सचिन पवार,

संजय पाटील सर, आदि उपस्थित

पोलीस आपल्या सुरक्षेसाठी २४

तास देतात, ही त्यांची सेवा

अत्यंत महत्वाची असून त्यांना

कोणत्याही साधनाची कमतरता

पड नये असा शासनाचा प्रयत्न

आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख

म्हणून जिल्हाधिकारी आयुष

प्रसाद हे उत्तम काम करत असून

पालकमंत्री म्हणाले,

पोलीस निरीक्षक

डमाळे,

व्हीआयपी संस्कृतीवर अकुश हवा!

काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा सिग्नलवर थांबल्याची बातमी आली. ही बातमी एकप्रकारे व्हीआयपी संस्कृतीवर अंकुश बसविण्याच्या दृष्टीने चांगली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रस्त्यावर एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्यांचा ताफा 'रेड सिग्नल'च्या वेळी अन्य वाहनांप्रमाणेच थांबणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना व्हीआयपी ताफ्यांमुळे होणारा त्रास हा नवीन नाही; मात्र तो कमी व्हावा यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. वास्तविक आपल्याकडे आजही व्हीआयपीची म्हणजे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बोलबाला आहे. सामान्य आणि अतिमहत्त्वाची व्यक्ती यांच्यात दरी असून, याविषयी लोकांत केवळ नाराजी नसून संताप आहे. देशातील प्रत्येक भागात अतिमहत्त्वाच्या लोकांची वर्दळ ही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरते. परिणामी, लोकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा या ताफ्यांमुळे रुग्णवाहिका गर्दीत अडकल्याच्या बातम्या ऐकावयास मिळतात.गंभीर रुग्ण ते गर्भवतींपर्यंतच्या मंडळींना वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. कितीतरी ठिकाणी वावर असलेली व्हीआयपी संस्कृती ही लोकांना तापदायक ठरते. मंदिराच्या ठिकाणी एखादा माननीय आला तर सामान्य नागरिकांची दर्शन रांग थांबवली जाते. गर्दीत ज्येष्ठ नागरिक, लहान मुले

नोंदणीकृत कार्यालय : भूखंड क्रमांक F–55, अतिरिक्त. MIDC क्षेत्र अजिंठा रोड,जळगाव–42500: महाराष्ट्र. संपर्क क्रमांक +91 (022) 62638200,

ई-मेल आयडी : ronihouseholds@gmail.com, वेबसाइट <u>: www.ronihouseholds.co</u>m कंपनीच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग आणि ई-व्होटिंगची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की रोनी हाउसहोल्ड्स लिमिटेडच्या सदस्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग (EOGM) गुरुवार, 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित केली जाईल. EOGM च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाण व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("VC") / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्या ("OAVM") द्वारे, दिनांक 13 एप्रिल 2020 रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक 17/2020. दिनांक 28 डिसेंबर 2022 चे सर्वसाधारण परिपत्रक क्र. 11/2022 आणि दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. VC/OAVM द्वारे अतिरिक्त सामान्य सभा. या परिपत्रकांच्या संदर्भात सदस्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग (EOGM) VC/OAVM द्वारे घेतली जाईल. त्यामुळे, सदस्य केवळ VC/OAVM द्वारे EOGM मध्ये सहभागी होऊ शकतात आणि सामायिक ठिकाणी सदस्यांच्य प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सहभागी होऊ शकतात. कंपनी कायदा, 2013 ('अधिनियम'), SEBI (सूचीबद्ध बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, 2015 ('लिस्टिंग रेग्युलेशन') आणि M C A परिपत्रकांच्या तरतुर्दींचे पालन करून, कंपनीचे EOGM VC/OAVM द्वारे आयोजित केले जात आहे. EOGM साठी मानले जाणारे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांनाच EOGM ची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. सदस्यांनी लक्षात ठेवा की सूचना कंपनीच्या www.ronihou वर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bscindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिट लिमिटेड (NSDL) च्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. www.evoting.nsdl.com

एमसीएच्या परिपत्रकांच्या प्रकाशात, भागधारक डीमॅट फॉर्ममध्ये इक्विटी शेअर्स धारण करत असती किंवा भौतिक स्वरूपात आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते सबमिट केले नाहीत आणि परिणामी ज्यांन ईओजीएमची सूचना दिली जाऊ शकली नाही, ते तात्पुरते त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करू शकतात

1. भौतिक भागधारकांसाठी- कपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेंली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) ्र कॉपी) आधार कार्ड) कंपनीला ईमेलद्वा (स्व-साक्षांकित स्कॅन ronihouseholds@gmail.com आणि/किंवा RTA ईमेल info@bigshareonline.com

2. डीमॅट शेअरहोल्डर्ससाठी - कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट करा. तुमच्य

3. वैयक्तिक डीमॅट भागधारकांसाठी - कपया तमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट कर तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) सोबत जे ई-व्होटिंग करताना आणि डिपॉझिटरीद्वारे हर्च्युअल मीटिंगमध्ये सामील होताना अनिवार्य आहे.

ई-मेल पत्त्याची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, शेअरहोल्डरला EOGM च्या नोटिसच्या सॉफ्ट कॉपी आणि EOGM साठी ई-व्होटिंग सक्षम करण्यासाठी वापरकर्ता-आयडी आणि पासवर्डसह ई-व्होटिंगची प्रक्रिया मिळेल, कोणत्याही शंका असल्यास, शेअरहोल्डर कंपनीला ronihouseholds@gmail.co

कंपनीमध्ये भौतिक भागधारक असल्याने, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तके

गुरुवार, 21 मार्च, 2024 ते गुरुवार, 28 मार्च, 2024 (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील आणि तीच पुन्हा केली नातील. शुक्रवार, 29 मार्च 2024 पासून उघडले. ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजे गुरुवार, 21 मार्च, 2024 रोजी नोंदवली गेली आहेत, त्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क आहे ईओजीएमच्या तारखेला ई-मतदान प्रणाली. नोटीसचा कोणताही प्राप्तकर्ता, ज्याला कट-ऑफ तारखेनुसार मतदानाचा अधिकार नाही, तो ही सुचना केवळ सुचना मानेल

कंपनी कायदा, 2013 च्या कलम 108 च्या तरतदींनसार (सधारित केल्यानसार) आणि SEBI (LODR) विनियम, 2015 चे नियम 44 (संधारित केल्याप्रमाणे) आणि वर नमद केलेल्या MCA परिपत्रकांस ।।चलेल्या नियमांनुसार, कंपनी रिमोटची सुविधा प्रदान करत आहे. ईओजीएमच्या तारखेला ई-मतदान आणि ई-मतदान ईओजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भात सदस्यांना. या उद्देशासार्ठ कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी NSDL सोबत करार केला आहे.

रिमोट ई-व्होटिंग सकाळी ९.०० वाजता सरू होईल. सोमवार, 25 मार्च 2024 रोजी आणि संध्याकाळी 5:00 वाजता समाप्त होईल. बुधवार 27 मार्च 2024 रोजी. या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य, म्हणजे गुरुवार, 21 मार्च, 2024 रोजी त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) देऊ शकतात. सदस्यांनी लक्षात ठेवावे की अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल NSDL द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंत सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) ई-मतदानाची सविधा ईओजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल: आणि ८) ज्या सदस्यांनी ईओजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिले आहे ते देखील ईओजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु ते नसतील त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार आहे. रिमोट ई-व्होटिंग/ ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे.

EOGM ची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गरुवार, 21 मार्च 2024 रोजी समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीचे सदस्य बनलेल्या कोणत्याही व्यक्तीला EOGM ची सचना पाहण्याची विनंती केली जाते. मतदानासाठी वापरकत आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी अवलंबली जाणारी प्रक्रिया.

ई-व्होटिंगसाठी काही शंका असल्यास, तुम्ही शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. : 1800-222-990 किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवा सदस्य कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीच्या कंपनी सचिव श्रीमती पूजा बागरेचा यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा ronihouscholds@gmail.com वर ई-मेल लिहु शकतात. पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी.सदस्य VC/OAVM सुविधेद्वारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सभेत VC/OAVM द्वारे सामील होण्याच्या सूचना एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभेच्या नोटिसमध्ये प्रदान केल्या आहेत. कंपनी कायदा, 2013 च्या कलम 103 अन्वये कोरम मोजण्याच्या हेतूने VC/OAVM द्वारे बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

प्रती, **रोनी हाउस होल्ड्स लिमिटेड**

सही/- हरीश मनोहर सिरवार्न व्यवस्थापकीय संचाल**क**

ठिकाण : जळगाव तारीख:- ०६ मार्च २०२४

जळगाव (जि मा.का.) : जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच नविन पोलीस स्टेशनचे बाधकाम करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमिकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून २८ कोटी एवढा निधी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव

पाटील आज सांगितले. पाळधी व रामानंद येथील नविन पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राजू मामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर.

पाळधी व रामानंद येथे नविन पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन ते कामाच्या बाबतीत ' नो पेंडसी धरणगाव कलेक्टर ' आहेत. उमेश पोलीस प्रशासनाचे चोपडा उपविभागीय

कर्तव्य आहे जनतेच्या सुरक्षितता प्रविण्याची, ते कर्तव्य आम्ही करत आहोत.

जाहिर फारकत नोटीस

म.पो. विखरण ता. एरंडोल जि. जळगांव यास आमचे अशिल सौ. छाया गोरख महाजन म.पो. ता. एरंडोल यांनी दिलेल्या माहितीवरुन गीतल्याप्रमाणे तुम्हास जाहिर फारकत नोटीस दे की, १) तुमचे व आमचे अशिलाचे लग्न हिंद पध्दती सुमारे साडे बारा वर्षापूर्वी आखाजीचे सुमारार . वेखरण येथे झाले असून लग्न संबंध अदयाप कायम असन नातेसंबंधातन एक मलगा नामे चेतन उ.व. वर्षे व एक मुलगी नामे माधुरी उ.व. ११ वर्षे अ अपत्ये झालेले असून दोन्ही अपत्ये हल्ली तुमचेकडे राहत आहे. २) लग्नानंतर काही दिवसानंतर तुम्हाल् टारु पिण्याचे जबरदस्त व्यसन लागले म्हणन तमर सारातून चित्त उडाले. तुम्ही किरकोळ घरगुर्त गरणावरून आमचे अशिलास मारठोक व शिवीगा करुन सतत त्रास, गांजपाट, छळ करुन उलट सुल टोमणे मारत असत परंतू तुमचा सर्व त्रास सहन करु सध्दा आमचे अशिल तमचेकडे व्यवस्थित नांदर . गेते.३) सुमारे साडेतीन वर्षापूर्वीचे गणेश चतुर्थीचे सुमारास तुम्ही दारु पिवून विनाकारण आमर्र शिलाचे चारित्र्यावर शंका घेवून जबरदस्त मारठोव व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून ारातून हाकलून लावले म्हणून आमचे अशिला एरंडोल येथे येवून राहावे लागत आहे.४) तुमचे संसारात मुळीच चित्त नाही, तुम्हाला काही कामधद नाही, तुमची आमचे अशिलास नांदविण्यासाठ कोणताही प्रयत्न केलेला नाही. तसेच तुमची आमचे अशिलास नांदविण्याची मुळीच ईच्छा दिसत नाही तुम्ही आमचे अशिलाकडे बऱ्याचदा फारकतीर्च गणी केलेली आहे म्हणुन आमचे अशिल सुध्द म्हास फारकत देण्यास तयार झालेली असन तमर हणणेप्रमाणे तुम्हास या नोटीसीद्वारे फारकत देत प्रसन लग्न संबंध संप्रष्टात आणलेला आहे. आत मचा व आमचे अशिलाचा पती पत्नीचा नातेसंबंध हिलेला नाही. तुम्ही व आमचे अशिल आत् सरा घरठाव करणेस मोकळे झालेले आहेत. यापूढे ता तुमच्या दोन्ही अपत्यांची संपूर्ण जबाबदार तमचेवर आहे. तम्ही स्वतःचे तसेच मेलांचे जीवार काही बरेवाईट केल्यास त्यास तुम्ही स्वतः जबाबदा राहाल. आमचे अशिलाचा काही एक संबंध हणार नाही.५) तुम्हास ता. २३/६/२०२३ रोर्ज गित पत्र क / २।०।०२।०२८८/९२/ या नंबगहे स्विकारलेली आहे. तरी सुध्दा तुम्हास पुन्हा सदरर्च जाहिर फारकती संबंधीची नोटीस देत आहे कळाव याची नोंद घ्यावी. सदरची जाहिर फारकत नोटीर आमचे मार्फत दिली असे.

नोटीस देणार तर्फे ॲडव्होकेट

सोनाळा येथे जिल्ह्यातील पहिला संत्रा प्रक्रिया उद्योग भूमिपूत्राच्या अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचा पुढाकार

सातपुड्यातील शेतकऱ्यासाठ

सोनाळा लहरीपण व बाजारात संत्रा फळपिकाचे ऐन काढणीला भाव गडगडतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशावेळी जिल्ह्यातील संत्रा शेती उत्पादक शेतकऱ्यांसाठी भूमिपूत्राच्या अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने पुढाकार घेत कृषीक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे.

सातपुड्यातील सोनाळा

येथे संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला आहे. रविवार १० मार्च रोजी या कृषी उद्योगाचा शुभारंभ होत आहे. सातपुड्यातील बुलढाणा जिल्हा सिमारेषेवरील बुलढाणा जिल्ह्यातील हा पहिलाच संत्रा प्रक्रिया उद्योग आहे. यामाध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असून स्थानिक शेतकरी युवापुत्रांना रोजगार उपलब्ध होत आहे. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, दिशा बुलढाणा जिल्हा महिला फेडरेशनच्या बचतगट संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके जिल्ह्यातील शेतकरी. युवक, महिलांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवितात. सातपुड्यातील सोनाळा, संग्रामपूर परिसर संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या



सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासोबत लवकरच संत्रा ज्यूस आणि इतर उद्योग सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात नामांकित कंपन्यांसोबत अभिता कंपनीचा करार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

- सुनील शेळके संस्थापक आणि सीईओ अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज

भागात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज होती. नेमक्या याच बाबीचा विचार करुन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने सोनाळा येथील बोरखेड रोडवर संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला आहे. यामुळे परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सोनाळा येथील संत्रा प्रक्रिया केंद्रात शेतकऱ्यांच्या मालावर अत्यंत किफायती दरात क्लीनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग करुन मिळणार आहे. दर्जेदार माल तयार झाल्यामुळे



विदेशातील बाजारपेठेत पोहचेल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांना संत्रा प्रक्रियेसाठी नागपूर, अमरावती, मोर्शी जावे लागायचे. वाहतूक खर्च आणि वेळ वाया जायचा. आता इथेच सर्व सुविधा उपलब्ध होणार अभिता कंपनीने संत्रा

प्रक्रिया उद्योगासाठी बंगलुरू येथून हायटेक मशीन आणली आहे. कमी वेळात दर्जेदार प्रक्रिया करण्याची या मशीनची क्षमता आहे. संगणकाद्वारे मशीनचे काम चालते. जम्मू काश्मीर, पंजाबमधील फळप्रक्रिया उद्योगांत अशाप्रकारच्या हायटेक मशीनचा वापर करण्यात येतो. हायटेक मशीनमुळे शेतकऱ्यांना अत्युच्च दर्जाचा माल मिळणार आहे. बाजारात त्यामुळे योग्य दर मिळणार आहे. वॅक्सिंगचा माल बांग्लादेश बॉर्डर, दिल्ली, जम्मू-काश्मीर भागात चालतो. तसे मार्केट सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार

BRIEF TENDER NOTICE NOTICE INVITING E-TENDER NO.0 /2023-24

होते.

percent rate tender for Various Construction Material or percentage rate from registered suppliers o contractor in behalf of Dy.Chief Executive Officer (V.P.) Zilla Parishad, Jalgaon

| Sr No | Village Panchayat | Name of Work | Estimated Amount | Reserved for |
|----------|------------------------------|--|---------------------|-----------------|
| 01 | Pimple khu Tal Amalner | Constructing of pwss and production well At Pimple khu Tal Amalner Dist Jalgaon(420,421) | 348503/- | Open |
| 01 | Ranaiche bk | Providing and fixing pever block(1) At Ranaiche bk Tal Amalner Dist Jalgaon(575) | 499728/- | Open |
| 02 | Ranaiche bk | Providing and fixing pever block(2) At Ranaiche bk Tal Amalner Dist Jalgaon(576) | 499917/- | Open |

- All the notifications/Corregendums and changes regarding this tender notice hereafter will be published online on website http://mahatenders.gov.in
- ahatenders.gov.in" from 09:00 hours on 06/03/2024 to 12/03/2024 up to 16:00 hours. from 09:00 hours on 06/03/2024. The deadline for subr
- The Bidder must submit the Cost of Tender fee and Cost of EMD on Account "Gr _" (respectively Grampanchayat) Dist Jalgaon by Net Banking process If applicable
- DD for Performance Secutiry Deposit must be submit before five days from acceptance of Tende

6. Technical Bids will be opened for work on 13/03/2024at 16:00 hours on websit

जाहिर नोटीस

यटकांना / वालीवारसांना कळविण्यात[े] येते की मौजे लोंढवे ता. अमळनेर येथील गट नं. ३७५*/* पै, क्षेत्र–हे. १.२१ आर., आकार रु. २.२५ पै ही नमुद शेतजमीन आमचे अशिल श्री. बन्सिलार वेतांबर पाटील, रा. लोंढवे, ता. अमळनेर यांच्य गलकीची व कब्जे वहिवाटीतील असून वर नम्द ोतजमीनीच्या इतर हक्कातील आत्माराम गंगाराम जवेरचंद लखमीचंद सिताराम सोनाजी. रतनचं मोहनचंद, र.रु.१४८९, दि. २६/०८/१९५२ रोर्ज अवार्ड करुन घेणार असा शेरा / बोजा दाख असन सदरचा शेरा / बोजा कमी करण्यासार्ठ ास्तुतची नोटीस प्रसिध्द केली असे. त्यामुळे सदर जमिनीशी हित संबंधीत असलेले आपण स्वत अथवा आपले कायदेशीर वारस कोणी असल्या पदरील इतर हक्कातील नोंद कमी करुन घ्यावी आमच्या अशिलाने शासकीय योजनांचा लाध मेळण्याकरीता अडचण निर्माण होत असल्या तसेच इतर शासकीय कामांसाठी अंडचण निर्माण होत असल्याने आमच्या अशिलाने सदरची नोंद शेरा कमी होवून करण्याकरीता मा. तहसिल गो.. अमळनेर यांच्याकडे अर्ज दाखल केलेल आहे. तत्पूर्वी सदर नोंदीमुळे/शेऱ्यामुळे कोणाचाही संबंधीत हितसंबंधीतांनी/त्यांचे वालीवारसांर्न प्रमल्याम त्यांना कळविण्यात येते की वरील वर्णन केलेल्या शेत मिळकतीवर कोणत्याह प्रकारचा हक, हितसंबंध, खरेदी-विक्री, गहाण बक्षिस, बोजा, मत्यपत्रान्वये हक, वारसहक्ष मौदापावती कारारनामा, मुख्यत्यारपत्र, क्षेत्राबाबन नकार / वाद असल्यास संबंधीतांनी आमच्य अशिलांशी सदर नोटीस प्रसिध्द झाले दिवसापासू दिवसाच्या आत प्रत्यक्ष भेटून कागदोपत्री पुरा दाखबन सदर जाहिर नोटीसीस उत्तर न देता त्यांच्य

केल्यास व समाधान करण्यास असमर्थ ठरल्यार आमचे अशिल हे वर नमूद इतर हकातील नों कायदेशीर मार्गाने रद्द करतील व त्यानंतर कोणीर्ह हरकत /तक्रार घेतल्यास / केल्यास सदरर्च हरकत आमचे अशिल श्री. बन्सिलाल पितांब गटील. रा.लोंढवे. ता. अमळनेर यांच्याव बंधनकारक राहणार नाही. सदरची नोटीस आमचे अशिलांनी दिलेल्या माहिती व सादर केलेल्या दस्तावेज पाहून आमच्या मार्फत दिनांक-०५/०३/२०२४

(ॲड. रमाकांत सुदाम माळी अमळने

जाहिर नोटीस CNR No ॲंड. दिनकर डी. पाटील

प्रो. जमा एरंडोल येथील मे. दिवाणी न्यायाधीश सो. व स्तर एरंडोल यांचे न्यायालयात

दि.कि.अ.नं.३८/२०२४, नि.० चौकशी ता.१५/०४/२०२१ येथील दिवाणी न्यायालयाती न्यायालयीन कार्यक्षेत्रातील मयत शामराव रामचंत्र पाटील यांचे उत्तराधिकारी जे कोणी म्हणव असतील त्यांना या जाहिर नोटीस देण्यात येते की शामराव रामचंद्र पाटील हे दि. २३/१२/२०१ रोजी हनुमंतखेडे बु. (मजरे) ता. जळगांव येथे मयत झालेले आहेत.

पाटील ३) भिकबाई दिलीप पाटील ४) कविता दिपक पाटील ५) भावना सुनिल पाटील रा. गिरड ता भड़गांव जि. जलगांव ६) जसवंत शामगढ ४, ६ व ७ रा. हनुमंतखेडे बु. (मजरे) ता. एरंडोल जि. जळगांव कोणीही नाही

अर्जदार यांनी बॉम्बे रेग्यलेशन ॲक्ट VIII कलम २ प्रमाणे वारस दाखला मिळावा म्हणून य . न्यायालयात दि.०४/०३/२०२४ रोजी अर्ज केलेला आहे. अर्जदार नं. १ चे पती व अर्जदार न दि.२३/१२/२०१५ रोजी हनुमंतखेडे बु. (मजरे) ता. एरंडोल जि. जळगांव येथे मयत झालेल आहेत.मयत के. शामराव रामचंद पाटील यांचे मृत्युनंतर त्यांना रितसर व कायदेशीर वारस म्हणू-अर्जटार हेच आहे यांचे व्यतिरिक्त इतर कोणीह वारस नाही. अर्जदार यांना सरकार दप्तरी मयल कै. शामराव रामचंद्र पाटील यांचे पश्चात त्यांचे कायदेशीर वारस म्हणन नोंद करावयाची असल्याने तसेच इतर शासकीय, निमशासकीय कामासाठ वारम म्हणन नाव लावावयाचे अमल्याने वारम दाखल्याची आवश्यकता आहे म्हणून अर्जदारार्न वारम टाखला मिळण्यामाठी मटरचा अर्ज टाखल केलेला आहे. मयत कै. शामराव रामचंद्र पाटील यांना अर्जदार हेच कायदेशीर वारस आहेत यांच्य व्यतिरिक्त मयत कै. शामराव रामचंद्र पाटील यांचे आपल्या वकीलांमार्फत हि.१५/०४/२०२४ क.स्तर एरंडोल यांचे न्यायालयात हजर राहावे. सदरची जाहिर नोटीस. आज ता. ०५/०३/२०२१ रोजी माझ्या सहीने व कोर्टाच्या शिक्क्याने दिर्ल

> . सही /-सहा. अधिक्ष दिवाणी. फौजदारी न्यायालय, एरंडोत

BRIEF TENDER NOTICE

NOTICE INVITING E-TENDER NO.10/2023-24

Sarpanch/VDO/Gramsevak, Village Panchayat Dist. Jalgaon. (MS) as mention below invites online Item percent rate tender for Various Construction Material or percentage rate from registered suppliers or contractor in behalf of Dy.Chief Executive Officer (V.P.) Zilla Parishad, Jalgaon.

| Sr No | Village Panchayat | Name of Work | Estimated Amount | Reserved for |
|----------|----------------------|---|---------------------|--------------|
| 01 | Shirsode | Constructing of internal Under Ground R.C.C. Gutter At Shirsode Tal Parola Dist Jalgaon | 569400/- | Open |
| | | | | |

General Terms and Condition.

Sarpanch/VDO/G

rs on 06/03/2024 to 12/03/2024 up to 14:00 hours. The bid can be submitted in electronic format on the website "http://mahatenders.gov.in" for work from 15:00 hours

The Bidder must submit the Cost of Tender fee and Cost of EMD on Account "Grampidhi Grampanchay ctively Grampanchayat) Dist Jalgaon by Net Banking process if applicable. Performance Secutiry Deposit must be submit before five days from accical Bids will be opened for work on 13/03/2024 at 14:00 hours on wel

The guidelines to download the tender document and online submission of bids and Procedure of tender opening can be

सरपंच/ग्रामसेवक

BRIEF TENDER NOTICE NOTICE INVITING E-TENDER NO.3/2023-24

Sarpanch/VDO/Gramsevak, Village Panchayat Dist. Jalgaon. (MS) as mention below invites online Item percent rate tender for Various Construction Material or percentage rate from registered suppliers or

| Sr No | Village Panchayat | Name of Work | Estimated Amount | Reserved for |
|----------|----------------------|--|---------------------|-----------------|
| 01 | Padalsare | Providing fltc connection under retrofitting At Padalsare Tal Amalner Dist Jalgaon(402) | 467924/- | Open |
| 02 | Padalsare | Constructing c c road At Padalsare Tal Amalner Dist Jalgaon(1051) | 140000/- | Open |
| 03 | Padalsare | Constructing z p school urinal and latrin At Padalsare Tal Amalner Dist Jalgaon(1052) | 264728/- | Open |
| 04 | Padalsare | Constructing under ground gutter At Padalsare Tal Amalner Dist Jalgaon(1053) | 240185/- | Open |

nublished online on website http://mahatenders.gov.in

"http://mahatenders.gov.in" from 15:00 hours on 06/03/2024 to 12/03/2024 up to 17:00 hours The bid can be submitted in electronic format on the website "http from 15:00 hours on 06/03/2024. The deadline for submission of bid is up to 17:00 hours on Dt

The Bidder must submit the Cost of Tender fee and Cost of EMD on Account "Gramnidhi Grampanchay _" (respectively Grampanchayat) Dist Jalgaon by Net Banking process If applicable

DD for Performance Secutivy Deposit must be submit before five days from acceptance of Ter

Technical Bids will be opened for work on 13/03/2024 at 17:00 hours on website

BRIEF TENDER NOTICE

NOTICE INVITING E-TENDER NO.7/2023-24 rate tender for Various Construction Material or percentage rate from registered suppliers of

| Sr No | Village Panchayat | Name of Work | EMD | Tender Fee | Estimated Amount |
|----------|----------------------|---|-----|---------------|---------------------|
| 1 | Pilkhod | Construction Of R.C.C.Closeted Gutter Under 15 Finance Commission AT PilkhodTal chalisgaon Dist Jalgaon | - | - | 4,99,915/ |
| 2 | Pilkhod | Construction Of R.C.C.Closeted Gutter Under 15 Finance Commission AT PilkhodTal challsgaon Dist Jalgaon | - | | 4,80,619/ |
| 3 | Pilkhod | Construction Of Shopping complex Under 15 Finance Commission AT PilkhodTal chalisgaon Dist Jalgaon | | - | 4,99,924/ |
| 4 | Pilkhod | Construction Of Store Room Under 15 Finance Commission AT PilkhodTal chalisgaon Dist Jalgaon | | - | 4,99,924/ |
| 5 | Pilkhod | Construction Of Urinal For Boys And Girls For Z.P.School In Talani(Pilkhod) Under 15 Finance Commission AT PilkhodTal chalisgaon Dist | - | - | 1,00,000/ |

General Terms and Condition

<u>http://mahatenders.gov.in</u> in 68 seen and downloaded from the website "http://mahatenders.gov.in from 18:00 hours on Dt 06/03/204 to Dt 12/03/2024 up to 15:00
The bid can be submitted in electronic format on the website "http://mahatenders.gov.in for work from 18:00 hours on Dt 06/03/204 to Dt 12/03/2024 up to 15:00
Technical Bid will be opened for work on Dt 13/03/2024 at 15:00 hours on website http://mahatenders.gov.in in he Office of the Village Panchayat resp

ग्रामसेवक/सरपंच ग्रामपंचायत कार्यालय जिजळगाव

ग्रामविकास व जलसंधारण विभाग गुप ग्रामपंचायत नगरदेवळा ता. पाचोरा जि.जळगाव सरपंच, ग्रामपंचायत नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव हे जिल्हा परिषदे कडील योग्य त्या

वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदाराकडुन online percentage rate tender दोन लिफाफा पष्रतीने <u>१५</u> **वा बित्त व अ.जा.नव.वस्ती बिकास योजना निधीतुन** खालील कामाची ई- निबंदा मागवित आहेत.

| अ. क्र. | कामाचेनाव | निविदा रक्कम रुपये | बयाना रक्कम रु. (परतावा) | निविदा फी रक्कम रु. | आवश्यक ठेकेदार वर्ग | काम पुर्ण करणेची मुदत |
|------------|--|-----------------------|--------------------------------|------------------------|------------------------------------|-----------------------------|
| ₹. | मौजे नगरदेवळा(राजवाडा) ता.पाचोरा येथे अंतर्गत रस्ता कॉक्रीट करणे | 89983/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील सुबे. | ६ महिने |
| २ | मोजे संगमेश्वर ता.पाचोरा येथे दलित वस्तीत शोचालय बांधकाम करणे | 385883/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील सु.बे. | ६ महिने |
| ş | मौजे नगरदेवळा (आंबेडकर नगर) येथे अंतर्गत रस्ता कॉक्रीट करणे | ४९९०९८/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील सु.बे. | ६ महिने |
| 8 | मौजे नगरदेवळा(राजवाडा) ता.पाचोरा येथे भुमीगत गटार बांधकाम करणे | 8666£8\- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील सु.बे. | ६ महिने |
| ц | मोजे नगरदेवळा(आंबेडकर नगर) ता.पाचोरा येथे भुमीगत गटार बांधकाम करणे | ४९९८९५/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील खुला | ६ महिने |
| ધ | मोजे नगरदेवळा (वार्ड क्र १ व २) ता.पाचोरा येथे भुमीगत गटार बांधकाम करणे | ८९९९५९/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील खुला | ६ महिने |
| ৩ | मोजे नगरदेवळा ता.पाचोरा येथे डॉ बाबासाहेब नगर येथील गटार दुरुस्ती करणे, अंतर्गत रस्ता दुरुस्ती करणे व भिल्ल वस्तीत अंतर्गत रस्ता कॉंक्रीट करणे | ११५८४५६/- | /- | /- | वर्ग ७ व त्यावरील खुला | ६ महिने |
| , | मौजे संगमेश्वर (नगरदेवळा) ता. पाचोरा | X %/ 000/= | /- | /- | उत्पादक/ परवताहार/ | 3 महिने |

निविदेच्या अटी व गर्ती सदर निविदेची सर्व सविस्तर माहीती <u>http://mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर कामाची निविदा प्रपत्रे, अटी, शर्ती इ. सदर संकेतस्थळावर दिनांक ०५/०३/२०२४ रोजी १८.५० वाजे पासुन दिनांक ११/०३/२०२४ रोजी १७.०० वाजेपर्यंत अधिग्रहीत (Download) करुन इलेक्ट्रानिक फॉरमॅट मध्ये ऑनलाईन पध्यतीने सादर करता येतील. ऑनलाईल सादर केलेल्या ई निविदा दिनांक १२/०३/२०२४ रोजी १७.०० वा. (शक्य झाल्यास) ग्रामपंचायत कार्यालयात

जाहीर निविदा अंतर्गत खुली निविदा सूचना क्र. 2/2023-24

सरपंच ग्रामपंचायत कार्यालय ता चाळीसगाव जिल्हा जळगाव. यांच्याकइन योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत उत्पादक/पुरवठादार यांच्याकइन दोन लिफापा पद्धतीने खालील कामाची निविदा मागवत आहे. निविदाचे कोरे नमुना विक्री व भरलेल्या निविदा स्विकारण्याचा कालावधी <mark>दिनांक 06/3/2024 रोजी 9.00 वाजेपासुन ते</mark> दिनांक 12/3/2024 15.00 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आहेत

| अ.क्र | कामाचे नाव | कामाची | बयाना/इसा | टेंडर | पुरवठा |
|-------|---|---------------|-----------|-------|---------|
| | | अंदाजित रक्कम | रा रक्कम | फी | मुदत |
| 1 | मौजे कुंझर ता.चाळीसगाव जि.जळगाव येथे १५ वा वित्त आयोग योजनेंअंतर्गत अंगणवाडी खेडणी व ईतर साहित्ये अद्यावत करणे. | 250000 | - | 250 | 6 महिने |
| 2 | मौजे कुंझर ता.चाळीसगाव जि.जळगाव येथे १५ वा वित्त आयोग योजनेंअंतर्गत ग्रा.पं.फर्निचर व ईतर साहित्ये अद्यावत करणे. | 183000 | - | 200 | 6 महिने |

दिनांक 12/3/2024 15.00 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात रोखीने अथवा धनाकर्ष भरणा उपलब्ध आहे.

२)परिपूर्ण भरलेल्या निविदा संच ग्रामपंचायत कार्यालय <mark>दिनांक ०६/३/२०२४ रोजी ९.०० वाजेपासून ते दिनांक १२/३/२०२४ १५.०० वाजेपर्यंत</mark> स्वीकारण्यात येईल. 3) निविदा दिनांक 13/3/2024 सकाळी 9.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात येतील.

४)निविदा बाबत सविस्तर माहिती ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल ४)निविदा व अटी शर्ती मध्ये बदल करणे तसेच कोणतेही कारण न देता नाकारणे निम्न स्वाक्षरी यांना राखून ठेवले आ

ग्रामपंचायत ता. चाळीसगाव जि.जळगाव व्यामपंचायत ता. चाळीसगाव जि.जळगाव ग्रामपंचायत ता. चाळीसगाव जि.जळगाव

उप सरपंच

NOTICE INVITING E-TENDER NO. 3/ 2023-2024 Sarpanch/VDO/Gramsevak, Village Panchayat Dist. Jalgaon.(MS)as mention below invites online

| | Item rate tender for Various Construction Material or percentage rate from registered suppliers | | | | |
|-----|---|--|-------------------|-----------|--------|
| | or contractor i | n behalf of Dy.Chief Executive Officer (V.P. |) Zilla Parishad, | Jalgaon. | |
| Sr. | Village | Name of Work | Item to be | Estimated | Unit |
| No. | Panchayat | | Supplied | Qty. | |
| 3 | Undirkhede | Supply of material for All construction | Cement 50 | 1 | As Per |
| | Tal Parola | at Undirkhede Tal Parola Dist Jalgaon | Kg,ISI Mark | | Demand |
| | | | Cement Bag | | |
| | | | | | |
| | | | TMT FE 500 | Kg | As Per |
| | | | bar Steel | | Demand |

General Terms and Condition-1. The complete bidding process will be online (E-tendering)

All the notifications / Corregendums and changes regarding this tender notice hereafter will be published online on website http://mahatenders.gov.in Bidding document for work can be seen and downloaded from the website http://mahatenders.gov.in work can be seen and downloaded from the "http://mahatenders.gov.in"from 12:40 hours on Dt 6/03/2024 to Dt 12/03/2024 up to 15:00

on Dt 12/03/2024
Technical Bid will be opened for work on Dt 13/03/2024 at 15:00 hours on website

http://mahatenders.gov.in" in the Office of the Village Panchayat respectively Dist. Jalgaon 5. The guidelines to download the tender document and online submission of bids and Procedure of

tender opening can be downloaded from website http://mahatenders.gov.in

ग्रामसेवक/सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत सातगाव डों. ता.पाचोरा जि.जळगाव ई- निविदा सुचना क्र.६ सन २०२३/२४ (प्रथम वेळ)

यत सातगाव डों. ता.पाचोरा जि.जळगाव हे मौजे सातगाव डों. ता.पाचोरा येथे खालील कामासाठी योग्य त्या नोंदणीकृत पुरवठादार/ उत्पादकाकडुन Percentage rate tender दोन लिफाफा पध्दतीने पुढील कामाची ई-निविदा मागवित आहेत. सदर निविदेची सर्व सविस्तर माहीती http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.सदर कामाची निविदा प्रपत्रे,अटी,शर्ती इ.सदर संकेतस्थळावरुन दिनांक - ०६/०३/२०२४ रोजी ०९.०० वा. वाजेपासुन ते दिनांक 9२/०३/२०२४ रोजी ०९.०० वाजेपर्यत अधिग्रहीत (Download) करुन ऑनलाईन सादर करता येतील. सदर ई निविदा दि.१३/०३/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा. (शक्य झाल्यास) ग्रामपंचायत कार्यालयात उघडण्यात

| अ.नं. | कामाचे नाव | निविदा रक्कम | आवश्यक | कामाची |
|-------|--|--------------|--------------|---------|
| | | ₹. | ठेकेदार वर्ग | मुदत |
| ٩ | मौजे सातगाव डों. ता.पाचोरा येथे १००० लि/ तास | 4,00,000/- | उत्पादक/ | २ महिने |
| | क्षमतेचे आर.ओ. संयत्र बसविणे. | | पुरवठादार | |
| ₹. | मौजे सातगाव डों. ता.पाचोरा येथे प्राथमिक शाळेसाठी ४० लि/ तास क्षमतेचे आर.ओ. संयत्र बसविणे. | ९९,२३०/- | | |
| | एकुण | ५,९९,२३० | | |

सरपंच ग्रा.पं. सातगाव डों. ता.पाचोरा

🔳 संस्थापक-स्व.व.ता.आबा पाटील, दैनिक पुण्यप्रताप हे वृत्तपत्र मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक विवेकानंद वसंतराव पाटील यांनी लोकशाही ऑफसेट, एम.१६९, एमआयडीसी जळगाव जिल्हा महाराष्ट्र येथे छापून १३ ब,तिसरा मजला,गोलाणी मार्केट, जळगाव/ऑफिस नं.१,सिध्देश्वर टॉवर,प्लॉट नं,९ अ,सेक्टर-१९,खान्देश्वर रेल्वेस्टेशनजवळ,नवी मुंबई मो.८४५१०९९९९८ येथून एकाचवेळी प्रकाशित. छापलेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. जळगाव कार्यालय ९८२२४९१०८८ ■ Email-dailypunyapratap@gmail.com ■ No.L-2/18/RNP/JAL 270/2019-2021 ■ MAHMAR/2011/41238 ■ आवृत्ती प्रमुख-प्रदीप गायके मो.९८८१८९२५४४ ■ ब्रॅण्ड ॲम्बेसेडर-पांड्रंग पाटील अमळनेर मो.९९२२४३८४२३ I Vivekanand Vasantrao Patil Owner, Printer, Publisher and Editior of the Daily Punya Pratap Printing at Lokshahi Offset M.169 M.I.D.C. Jalgaon Dist Jalgaon, Maharashtra Published at 13 B, 3rd Floor Golani Market Jalgaon (Maharashtra) Founder Late. V.T.Aba Patil